

October 21, 2022

<b>The Manager</b> <b>DCS - CRD</b> <b>BSE Limited</b> Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 Fax No.: 22722037/39/41/61/3121/3719 <b>BSE Scrip Code: 539056</b>	<b>The Manager</b> <b>Listing Department</b> <b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, 5 <sup>th</sup> Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai- 400 051 Fax No.: 26598237/38 <b>NSE Scrip Symbol: IMAGICAA</b>
---	---

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Publication regarding Notice of Extra-Ordinary General Meeting No. 02/ 2022-23**

**Ref: Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in today's i.e. October 21, 2022 newspapers in Business Standard (All Edition-English) and Sakal (Mumbai Edition –Marathi) regarding Notice of Extra-Ordinary General Meeting No.02/2022-23, Remote E-Voting Information and Book Closure.

The said notice is also available on the Company's website at [www.imagicaaworld.com](http://www.imagicaaworld.com)

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,  
For **Imagicaaworld Entertainment Limited**

**Reshma Poojari**  
**Company Secretary & Compliance Officer**

Encl: As above

Sl. No.		Particulars	Consolidated			Standalone		
			Quarter Ended 30-09-2022	Quarter Ended 30-09-2021	Quarter Ended 30-09-2022	Quarter Ended 30-09-2021	Quarter Ended 30-09-2022	Quarter Ended 30-09-2021
1	Total Income from Operations	11,377	12,230	22,716	11,377	12,107	22,716	
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	9,357	10,211	18,542	9,242	10,309	18,374	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	9,357	10,211	18,542	9,242	10,309	18,374	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	7,120	7,739	14,033	7,006	7,811	13,865	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,124	7,705	14,034	7,010	7,776	13,866	
6	Equity Share Capital	8,978	2,986	8,978	8,978	2,986	8,978	
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	61,363	49,626	61,363	61,219	50,155	61,219	
8	Earnings Per Share* (of Rs. 1/- each)							
	- Basic:	0.79	0.87	1.57	0.78	0.87	1.55	
	- Diluted:	0.79	0.87	1.57	0.78	0.87	1.55	

\*Not annualized for quarterly results

a. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financials Results for the Quarter ended 30 September 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the BSE Limited and National Stock Exchange of India Ltd (i.e. www.bseindia.com and www.nseindia.com), and on the website of the Company i.e. www.ixindia.com.

b. The financial results have been reviewed by the Audit Committee at its Meeting held on 20 October, 2022 and approved by the Board of Directors at their Meeting held on 20 October, 2022.

For Indian Energy Exchange Limited  
Sd/-  
Sayanarayan Goel  
Chairman & Managing Director  
DIN: 02294069

Place: Noida  
Date: 20 October 2022

**BARODA GUJARAT GRAMIN BANK**  
(Head Office: Vadodara)  
(Wholly owned by Govt. of India, Bank of Baroda and Govt. of Gujarat)

**Tender Notice**

Baroda Gujarat Gramin Bank invites sealed applications for Request for Proposal (RFP) from IRDA licensed General Insurance Companies and Standalone Health Insurance companies for Group Mediclaim Insurance Policy for employees of the Bank.

**Last Date of application is 28-10-2022 at 17.00 hrs.**  
For more details, please visit our website [www.bggb.in/tenders.php](http://www.bggb.in/tenders.php)

Date: 21.10.2022  
Place: Vadodara

(R.L.Chouhan)  
General Manager

**Imagicaa**  
Imagicaaworld Entertainment Limited  
CIN: L92490MH2010PLC199925

Registered Office: 30/31, Sangdevadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad 410 203, Maharashtra, India

Corporate Office: 201, 2nd Floor, Landmark Building, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053, Maharashtra, India  
Tel: +91 22 6984 0000

Email: [compliance@imagicaaworld.com](mailto:compliance@imagicaaworld.com) | Website: [www.imagicaaworld.com](http://www.imagicaaworld.com)

**NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING NO.02/ 2022-23 REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the Extra-ordinary General Meeting No.02/ 2022-23 ("EGM") of the Members of Imagicaaworld Entertainment Limited will be held on Wednesday, November 16, 2022 at 11:30 a.m. through video conferencing facility ("VC") or other audio visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and May 05, 2022 issued by Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") to transact the businesses as set out in the Notice calling EGM. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 the Act.

In compliance with the relevant Circulars the notice of the EGM No. 02/ 2022-23 have been emailed on October 19, 2022 to 38437 Shareholders) to those Members of the Company whose email address(es) are registered with the Depository Participants. The aforesaid notice is also available on the Company's website at [www.imagicaaworld.com](http://www.imagicaaworld.com) and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively, and on the website of Company's Registrar and Transfer Agent <https://instavote.linkintime.co.in>.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, November 10, 2022 to Wednesday, November 16, 2022 (both days inclusive) for the purpose of EGM.

Members who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their request mentioning their name, demat account number/folio number, email ID, mobile number at [compliance@imagicaaworld.com](mailto:compliance@imagicaaworld.com). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the meeting.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its Members the facility of "remote e-voting" provided by Link Intime India Private Limited (LIPL) to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice.

All the Members are further informed that:

- the business as set out in the Notice of EGM may be transacted by electronic means;
- date and time of commencement of remote e-voting through electronic means: Sunday, November 13, 2022 at 9:00 a.m.;
- date and time of end of remote e-voting through electronic means: Tuesday, November 15, 2022 at 5:00 p.m.;
- the Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the EGM is Thursday, November 10, 2022;
- any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the Notice of the EGM No.02/2022-23 by email and holds shares as on the Cut-off date i.e. Thursday, November 10, 2022 may obtain the User ID and password by sending a request at [enotices@linkintime.co.in](mailto:enotices@linkintime.co.in) or to the Company's email address [compliance@imagicaaworld.com](mailto:compliance@imagicaaworld.com). However, if you are already registered with LIPL for remote e-Voting then you can use your existing user ID and password for casting your vote.
- In addition, the facility for e-voting shall be made available at the EGM No.02/2022-23 and Members attending the EGM who have not cast their votes through remote e-voting shall be eligible to vote at the EGM.
- Members may note that the remote e-voting module shall be disabled by LIPL at 5:00 p.m. on November 15, 2022 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may attend the EGM through VC/OAVM but shall not cast their vote again at the EGM;
- a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting at the time of EGM;
- For the process and manner of remote e-voting, members may go through the instructions in the Notice convening the EGM and in case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under Help section or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 or write an email to [instameet@linkintime.co.in](mailto:instameet@linkintime.co.in) or Call on - Tel: 022 - 4918 6175

Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the Company in future.

Members are also requested to read the Notes set out in the Notice of the EGM and in particular the instructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the EGM.

For Imagicaaworld Entertainment Limited  
Sd/-  
Swarnil Chari  
Company Secretary & Compliance Officer  
ACS : 58292

Place: Mumbai  
Date: October 20, 2022

**SBI**  
Stressed Assets Resolution Group, Corporate Centre  
21<sup>st</sup> Floor, Maker Towers "E" Wing, Cuffe Parade, Mumbai - 400005

**TRANSFER OF STRESSED LOAN EXPOSURES TO THE ELIGIBLE PARTICIPANTS (PERMITTED ARCs/ NBFCs/ Banks/ FIs) THROUGH e-AUCTION**

State Bank of India invites Expression of Interest (EOI) from Eligible Participants, subject to applicable regulations issued by Reserve Bank of India/ Regulators, for transfer of Stressed Loan Exposures of 2 (two) accounts with principal outstanding of ₹ 1462.87 crore (₹ One Thousand Four Hundred Sixty Two Crore Eighty Seven Lakhs Only) through e-Auction on "as is where is" and "as is what is" basis without recourse.

All interested eligible participants are requested to submit their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest" and after execution of Non-Disclosure Agreement, if not already executed (as per the timelines mentioned in web-notice) by contacting on e-mail id [dgm.sr@sbi.co.in](mailto:dgm.sr@sbi.co.in). Please visit Bank's web site <https://bank.sbi> and click on the link SBI in the news>Auction Notice>ARC AND DRT for further details. Please note that Bank reserves the right not to go ahead with the proposed e-Auction and modify-Auction date, any terms & conditions, at any stage without assigning any reasons by uploading the corrigendum at <https://bank.sbi> (click on the link SBI in the news>Auction Notice>ARC AND DRT). The decision of the Bank shall be final and binding.

Date: 21.10.2022  
Place: Mumbai

Issued by  
Deputy General Manager (ARC)

**STCI FINANCE LIMITED**  
(Formerly: Securities Trading Corporation of India Limited)  
401 & 412, 4th Floor, Prakashdeep Building  
7, Tolstoy Marg, New Delhi - 110001 Telephone - 011-23351091/43551091  
CIN: U51900MH1994PLC078303, Website: [www.stcionline.com](http://www.stcionline.com)

**APPENDIX - IVA**  
**PUBLIC NOTICE CUM E-AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY (Rules 8 & 9 of The Security Interest (Enforcement) Rules, 2002)**

E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act, 2002") read with Rules 8 and 9 of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers/Mortgagors/Guarantors that the below described immovable residential property mortgaged/charged to the Secured Creditor i.e. STCI Finance Limited, the physical possession of which has been taken on 02.08.2019 by the Authorised Officer of the Secured Creditor i.e. STCI Finance Limited, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS", for recovery of an aggregate amount of Rs. 287,26,92,925 (Rupees Two Hundred and Eighty Seven Crore Twenty Six Lakh Ninety Two Thousand Nine Hundred Twenty Five Only) as on 30.09.2022, the breakup of which is given herein below:

S. No.	Particulars	Account I	Account II
1.	Name of the Borrowers	Cedar Infonet Pvt. Ltd.	Lt. Col. (Retd.) H. S. Bedi and Mrs. Maninder Kaur Bedi.
2.	Amount Outstanding	As on 30.09.2022	As on 30.09.2022
	Principal	50,00,00,000	15,00,00,000
	Interest (including additional interest)	172,96,17,765	49,30,75,160
	Total	222,96,17,765	64,30,75,160

Along with further interest/additional interest, cost and charges at contractual rates till the date of payment and/or realization and together with all costs, charges and expenses or any incidental charges till the date of payment and/or realization due to the Secured Creditor from Cedar Infonet Pvt. Ltd. (Borrower), Lt. Col. (Retd.) H. S. Bedi (Borrower/Mortgagor/Guarantor) and Mrs. Maninder Kaur Bedi (Borrower/Mortgagor/Guarantor).

The Secured Creditor i.e. STCI Finance Limited in exercise of its powers conferred under Section 13(4) of the SARFAESI Act, 2002 read with Rules made thereunder, has decided to sell by way of e-auction, the immovable property as mentioned herein below (hereinafter referred to as "the Secured Asset/said property").

**DESCRIPTION OF THE SECURED ASSET:**

All that piece and parcel of vacant land measuring 1008.00 sq. yds. bearing plot number 5 situated and/or located at Paschim Marg, Vasant Vihar, New Delhi - 110057, situated within the jurisdiction of the Sub-Registrar Bhikaji Cama Place, New Delhi - 110022, bounded as under:

On North by: Service Lane  
On South by: Wide Road  
On East by: Plot No. 4  
On West by: Plot No. 6

together with the buildings and structures constructed/to be constructed thereon, together with all the fixtures and fittings, both present and future, whether attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth including all rights, liberties, privileges, rights, easements, appendages and advantages whatsoever to the said hereditaments appertaining to or held, used and occupied with the same or enjoyed or reputed as part thereof or appurtenant thereto.

**SECURED ASSET BELONGING TO:**  
Lt. Col. (Retd.) H. S. Bedi and Mrs. Maninder Kaur Bedi (Joint Owners).

**THE DETAILS OF THE E-AUCTION ARE AS FOLLOWS:**

Reserve Price (Rs. crore)	Earnest Money Deposit (EMD) (Rs. crore)	Increment in Bidding Process (Rs. crore)	Inspection Date and Time of the Secured Asset	Last Date of Submission of Bid Application Form	Date of time of e-auction
64	6.4	0.10	04.11.2022 (from 11:00 A.M. to 5:00 P.M.)	07.11.2022 (from 11:00 A.M. to 5:00 P.M.)	10.11.2022 (from 11:00 A.M. to 12:00 noon)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link for e-auction provided in STCI Finance Limited, Secured Creditor's, website i.e. <https://www.stcionline.com> and portal of M/s e-Procurement Technologies Ltd. (Service Provider) <https://sarfaesi.auctiontiger.net>.

**ENCUMBRANCE:** HDFC Ltd. is the first charge holder of the Secured Asset and is having total outstanding dues of Rs.30,26,846 (Rupees Thirty Lakh Twenty Six Thousand Eight Hundred and Forty Six Only) as on 28.02.2022.

**STATUTORY 15 DAYS SALE NOTICE TO THE BORROWERS/ MORTGAGORS/ GUARANTORS UNDER THE SARFAESI ACT, 2002**

This notice is also a mandatory notice of 15 (fifteen) days to the Borrowers/Mortgagors/Guarantors of the above loan accounts, under the provisions of SARFAESI Act, 2002 read with Rules 8 and 9 of the Rules, informing them about holding auction/sale on the above referred date and time with the advice to redeem the Secured Asset if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned hereinabove along with interest, cost & expenses, as per the rules/conditions prescribed under the SARFAESI Act, 2002 and its various amendments. In case of default in payment, the Secured Asset shall, at the discretion of the Authorised Officer/Secured Creditor, be sold through any of the modes as prescribed under Rule 8(5) of the Rules.

Sd/-  
Authorised Officer  
STCI Finance Limited  
Secured Creditor

Date: 21.10.2022  
Place: New Delhi

Email - [eauction@stcionline.com](mailto:eauction@stcionline.com)  
Telephone - 011 - 23351091/43551091

**Aditya Birla Sun Life Mutual Fund**

**ADITYA BIRLA CAPITAL**

Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: L65991MH1994PLC080811

**Record Date for Distribution**

**NOTICE IS HEREBY GIVEN THAT** the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Tuesday, October 25, 2022\*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Scheme	Plans/Option	Quantum of Distribution per unit on face value of Rs.10/- per unit#	NAV as on October 18, 2022 (Rs.)
Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund (An open ended dynamic asset allocation fund)	Regular Plan IDCW	0.113	22.69
	Direct Plan IDCW	0.125	24.99
Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund (An open ended equity scheme predominantly investing in large cap stocks)	Regular Plan IDCW	2.006	33.44
	Direct Plan IDCW	4.703	78.39

**The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).**

#As reduced by the amount of applicable statutory levy. \*or the immediately following Business Day if that day is a non-business day.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited  
(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)  
Sd/-  
Authorised Signatory

Date: October 19, 2022  
Place: Mumbai

**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**

**apcotex industries limited**  
Registered Office:  
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703  
Tel.: 022- 2777 0800 • [www.apcotex.com](http://www.apcotex.com) • Email: [redressal@apcotex.com](mailto:redressal@apcotex.com)  
CIN: L99999MH1986PLC039199

**EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022**  
(Rs. in Lakhs)

SR. NO.	PARTICULARS	QUARTER ENDED			HALF YEAR ENDED		YEAR ENDED
		30th Sept. 22 Audited	30th June. 22 Audited	30th Sept. 21 Audited	30th Sept. 22 Audited	30th Sept. 21 Audited	31st March 22 Audited
1	Total Income from Operations	28,565.21	30,820.75	24,511.52	59,385.96	43,275.09	96,478.17
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	4,188.23	4,526.81	2,871.67	8,715.04	5,627.22	13,036.00
3	Net Profit for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	4,188.23	4,526.81	2,871.67	8,715.04	5,627.22	13,036.00
4	Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	3,079.77	3,355.68	2,226.09	6,435.45	4,412.58	9,880.61
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	3,792.84	2,663.52	2,813.19	6,456.36	5,777.92	11,149.81
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90
7	Earning per Share Basic & Diluted	5.94	6.47	4.29	12.41	8.51	19.06

**Notes:**

a) The above is an extract of the detailed format of the results for Quarter ended 30th September, 2022 filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website [www.apcotex.com](http://www.apcotex.com) and on the website of the Stock Exchanges [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

b) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 20th October 2022.

For and on behalf of the Board  
Sd/-  
Atul C. Choksey  
Chairman  
DIN: 00002102

Place: Mumbai  
Date: 20th October 2022

**ORACLE**  
**ORACLE FINANCIAL SERVICES SOFTWARE LIMITED**  
Registered Office: Oracle Park, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063  
Tel : 91 22 6718 3000 Fax : 91 22 6718 3001 CIN: L72200MH1989PLC053666  
Website: [www.oracle.com/financialservices](http://www.oracle.com/financialservices) Email: [investors-vp-ofss\\_in\\_grp@oracle.com](mailto:investors-vp-ofss_in_grp@oracle.com)

**UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THREE AND SIX MONTH PERIOD ENDED SEPTEMBER 30, 2022**  
(₹ in million, except per share data)

Particulars	Three month period ended September 30, 2022	Six month period ended September 30, 2022	Three month period ended September 30, 2021
Total Income from Operations	13,760.29	27,784.89	12,809.71
Net Profit for the period before tax	5,854.99	12,643.24	6,265.55
Net Profit for the period	3,977.54	8,895.09	4,475.50
Total Comprehensive Income for the period after tax	4,165.38	9,361.16	4,170.34
Equity Share Capital	431.87	431.87	430.95
Reserves excluding revaluation reserve	70,565.71	70,565.71	68,057.43
Earnings per equity share (face value ₹ 5 each, fully paid)			
(a) Basic (in ₹)	46.06	103.03	51.95
(b) Diluted (in ₹)	45.90	102.64	51.67

**Notes to financial results:**

- The above unaudited consolidated financial results for the three and six month period ended September 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 19, 2022. There are no qualifications in the Review Report issued by the Statutory Auditors.
- Unaudited standalone results for the three and six month period ended September 30, 2022**  
(₹ in million)

Particulars	Three month period ended September 30, 2022	Six month period ended September 30, 2022	Three month period ended September 30, 2021
Total Income from Operations	10,013.90	20,601.71	9,566.86
Net profit before tax for the period	4,907.09	10,777.88	5,438.38
Net profit for the period	3,597.67	7,990.13	4,034.14

- The information provided above is the extract of the detailed format of the Financial Results of the Company for the three and six month period ended on September 30, 2022, filed with the stock exchanges under the regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the three and six month period ended on September 30, 2022 are available on the stock exchange websites ([www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website at [www.oracle.com/financialservices](http://www.oracle.com/financialservices).

For and on behalf of the Board of Directors  
**Oracle Financial Services Software Limited**  
Sd/-  
Chaitanya Katat  
Managing Director & Chief Executive Officer  
DIN: 00969094

Mumbai, India  
October 19, 2022

